

संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,  
पुणे या पदाची श्रेणी वाढ करणे बाबत....

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्रमांक : आस्था-१००१/ प्र.क्र. १०/ का.१५,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.


दिनांक : १४ जानेवारी, २००२.

- वाचा : १) शासन निर्णय , आदिवासी विकास विभाग, क्रमांक. आस्था-१००१/प्र.क.१०/का.१५,  
दिनांक २१.३.२००१  
२)शासन निर्णय , आदिवासी विकास विभाग, क्रमांक. आस्था-१००१/प्र.क.१०/का.१५,  
दिनांक २३ एप्रिल, २००१  
३)सामान्य प्रशासन विभाग, अर्ध शासकीय पत्र क्रमांक. एईओ-११०१/१०/२००१/दहा,  
दिनांक २१ डिसेंबर, २००१.

शासन निर्णय :- प्रस्तावनेतील अनुक्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये " संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे " या पदाचे पदनाम " आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे " असे करण्यात आले असून क्र. २ येथील शासन निर्णयान्वये हे पद दिनांक ७ ऑगस्ट, २००० पासून १८४००-५००-२२४०० या अधिकाधिक वेतनश्रेणीत श्रेणी उन्नत करण्यात आले आहे. तसेच सदर पदावर भारतीय प्रशासन सेवेतील ज्या वेतनश्रेणीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल त्यानुसार हे पद श्रेणी अवनत तथा श्रेणी उन्नत होईल असा निर्णयही त्यावेळी घेण्यात आला आहे.

श्री. खरोसेकर यांच्या सेवानिवृत्तीमुळे हे पद दिनांक ३०/११/२००१ रोजी रिक्त झाल्यामुळे आपोआप श्रेणी अवनत झाले होते. प्रस्तावनेतील अनुक्रमांक ३ येथे नमूद सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २१ डिसेंबर, २००१ च्या अ. शा. पत्रान्वये " आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे " या पदावर अधिकाधिक वेतनश्रेणीतील अधिकारी श्री. अरुण भाटीया यांची नेमणूक झाली असल्याने हे पद दिनांक २१/१२/२००१ पासून पुन्हा रु. १८४००-५००-२२४०० या वेतनश्रेणीत श्रेणीउन्नत झाले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने,



प्रति,

मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

अपर-मुख्य सचिव ( सेवा) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.

( अ. ना. कुलकर्णी )  
कार्यासन अधिकारी